

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८

पशुवैद्यकीय विभाग

कै. नारायण मेघाजी लोखंडे, सभागृह (कामगार भवन), पिंपरी - १८

पशुवैद्यक या अभिनामाचे पद एकत्रित मानधनावर हंगामी स्वरूपात भरणेबाबत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागासाठी पशुवैद्यक या अभिनामाचे पद सहा महिने कालावधी करीता एकत्रित मानधनावर हंगामी स्वरूपात भरावयाचे आहे. तरी यापदाचे शैक्षणिक अर्हता व अटी खालीलप्रमाणे -

अ.क्र	पदनाम	पद संख्या	एकत्रित मानधन	शैक्षणिक अर्हता / अनुभव
१.	पशुवैद्यक	२ (१ पद खुला) (१ पद अ.जा.)	४५,०००/-	१) शासनाची मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.व्ही.एस.सी ऍण्ड एच. ए. परिक्षा उत्तीर्ण. २) संबंधीत तांत्रिक कामकाजाचे दोन वर्षे अनुभव. ३) एम.व्ही.एस.सी. (मेडिसीन/सर्जरी) असल्यास प्राधान्य. ४) शासकीय / निमशासकीय संस्थेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

अटी व शर्ती -

- मानधनावरील नेमणुका पूर्णपणे तात्पुरत्या (हंगामी) स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे अर्जदारांस महापालिका आस्थापनेवर कोणत्याही कायम पदी नेमणुकीचा हक्क प्राप्त राहणार नाही.
- ज्या दिवशी म.न.पा.स सदर पदाची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीशी शिवाय त्यांच्या मानधानावरील सेवा संपुष्टात आणण्यात येईल.
- अर्जासोबत अलीकडे काढलेले स्वतःचे दोन रंगीत फोटो जोडावे. तसेच लिफाफ्यावर संबंधित पदासाठी अर्ज नमुद करावे.
- जाहिरातीतील नमुद पदासाठी महाराष्ट्र पशुवैद्यक काऊन्सील कडील नोंदणी प्रमाणपत्र सोबत आवश्यक राहिल.
- अर्जासोबत अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- मुलाखतीस येण्याकरीता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- उपरोक्त पदांना विहित केलेनुसार मानधन अदा केले जाईल. सदर पदांची संख्या कमी/जास्त होण्याची शक्यता आहे.

तरी इच्छुक व अर्हता धारक उमेदवारांनी दि.१७/०२/२०२१ अखेर पर्यंत आपले अर्ज मा.आयुक्त यांचे नावे पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कै.नारायण मेघाजी लोखंडे, सभागृह (कामगार भवन) नेहरुनगर रोड, पिंपरी १८ या पत्त्यावर आवश्यक कागदपत्रांसह समक्ष सादर करावेत. मुदतीनंतर समक्ष / पोस्टाव्दारे / कुरिअरव्दारे प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. याची स्पष्ट नोंद घ्यावी. सदर पात्र उमेदवारांच्या प्रकट मुलाखती दि.२२/०२/२०२१ रोजी वेळ स.११.०० वाजता मा.अतिरिक्त आयुक्त (२), चौथा मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, जुना पुणे- मुंबई रस्ता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८ यांचे दालनात घेण्यात येतील. यासाठी उपस्थित राहणे कामी पत्रव्यवहार केला जाणार नाही.

सही/-

(श्रावण हर्डिकर)

आयुक्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८